

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प,

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी आणि भारत मौसम विभाग

ईमेल - mahapocra@gmail.com, gkmsparbhani@gmail.com

औरंगाबाद कृषी हवामान सल्ला

शुक्रवार, दिनांक - ३० एप्रिल २०२१

हवामान घटक	हवामान अंदाज (दिनांक ०१ ते ०५ मे, २०२१)					
	दिनांक	०१/०५	०२/०५	०३/०५	०४/०५	०५/०५
पाऊस (मिमी)		०.०	३.०	७.०	४.०	०.०
कमाल तापमान (अं.से.)		४१.०	४०.०	३९.०	३९.०	३९.०
किमान तापमान (अं.से.)		२६.०	२६.०	२४.०	२५.०	२४.०
ढग स्थिती (आकाश)		ढगाळ	ढगाळ	ढगाळ	ढगाळ	स्वच्छ
सकाळची सापेक्ष आर्द्रता (%)		३०	३१	३७	३६	२८
दुपारची सापेक्ष आर्द्रता (%)		१३	१५	१७	२१	१८
वा-याचा वेग (किमी / तास)		२४	१३	४	९	१३
वा-याची दिशा		वायव्य	वायव्य	पूर्व	पश्चिम	वायव्य
हवामानाचा इशारा	हवामान अंदाजानुसार दिनांक १ ते ५ मे २०२१ दरम्यान तुरळक ठिकाणी वादळी वारा, विजांचा कडकडाट व वाऱ्याचा वेग अधिक राहून हलक्या पावसाची शक्यता आहे, तसेच तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे.					
पिकांचे नाव	अवस्था	कृषि हवामान सल्ला				
उन्हाळी भुईमूग	वाढीची अवस्था	उन्हाळी भुईमूग पिकात रस शोषण करणाऱ्या (फुलकिडे, मावा, तुडतुडे) किडीचा प्रादुर्भाव आढळल्यास इमिडाक्लोप्रिड १७.८ % ०२ मिली किंवा थायमिथोकझाम १२.६ % + लॅम्बडा सायहॅलोथ्रिन ९.५ % ०३ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून पावसाने उघाड दिल्यास फवारणी करावी.				
हळद	काढणी अवस्था	सध्याच्या काळात उशीरा लागवड केलेल्या हळदीची काढणी, हळद उकडणे, वाळवणे, पॉलिश करणे ही कामे सुरू आहेत. वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट व तुरळक ठिकाणी पावसाची तसेच गारपीटीची शक्यता असल्यामुळे, हळदीची उघडयावर साठवण करू नये.				
सिताफळ	वाढीची अवस्था	वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट व तुरळक ठिकाणी पावसाची तसेच गारपीटीची शक्यता असल्यामुळे, नवीन लागवड केलेल्या व लहान झाडांना काठीचा आधार द्यावा. सीताफळ बागेत खोडकिडीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी प्रादुर्भाव झालेल्या झाडाच्या जुन्या वाळलेल्या फांद्या कापून टाकाव्यात. मुख्य खोड लगत भुसा दिसून आल्यास तारेच्या आकड्याने आतील अळ्या काढून नष्ट कराव्यात व छिदामध्ये पेट्रोलमध्ये बुडविलेला बोळा किंवा क्लोरोपायरीफॉस द्रावणाचा (२ मिली प्रती लिटर पाणी) बोळा टाकावा व छिद्र शेणाने अथवा मातीने लिपून घ्यावे.				
केळी	फळ लागणे अवस्था	वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट व तुरळक ठिकाणी पावसाची तसेच गारपीटीची शक्यता असल्यामुळे, नवीन लागवड केलेल्या व लहान केळीच्या झाडांना काठीचा आधार द्यावा.				
आंबा	फळ वाढीची अवस्था	वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट व तुरळक ठिकाणी पावसाची तसेच गारपीटीची शक्यता असल्यामुळे, काढणीस तयार असलेल्या आंबा फळांची काढणी लवकर करून घ्यावी. वाऱ्याचा वेग लक्षात घेता नवीन लागवड केलेल्या झाडांना काठीचा आधार द्यावा. आंबा बागेत खोडकिडीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी प्रादुर्भाव झालेल्या झाडाच्या जुन्या वाळलेल्या फांद्या कापून टाकाव्यात. मुख्य खोड लगत भुसा दिसून आल्यास				

		तारेच्या आकड्याने आतील अब्या काढून नष्ट कराव्यात व छिदामध्ये पेट्रोलमध्ये बुडविलेला बोळा किंवा क्लोरोपायरीफॉस द्रावणाचा (२ मिली प्रति लिटर पाणी) बोळा टाकावा व छिद्र शेणाने अथवा मातीने लिपून घ्यावे.
द्राक्षे	एप्रिल छाटणी	द्राक्षे बागेमध्ये एप्रिल छाटणी हि घड निर्मितीसाठी केली जाते. द्राक्षे बागेत एप्रिल छाटणी करून घ्यावी.
भाजीपाला	वाढीची/काढणी अवस्था	वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट व पावसासह तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता असल्यामुळे, काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची तसेच टरबूज, खरबूज इत्यादी पिकांची काढणी करून सुरक्षित ठिकाणी साठवण करावी. भोपळावर्गीय भाजीपाला पिकात फळमाशीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी मिथाईल युजेनाल हे अमिष असलेले सापळे लावावेत तसेच सायनॅन्ट्रानिलीप्रोल 10.26 % १८ मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाने उघाड दिल्यास फवारणी करावी.
फुल शेती	वाढीची/काढणी अवस्था	वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट व पावसासह तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता असल्यामुळे, काढणीस तयार असलेल्या फुलपिकांची काढणी व प्रतवारी करून, ती बाजारपेठेत विक्रीस पाठवावी.
तुती रेशीम उद्योग	--	पुर्वी ज्या शेतामध्ये मिरची, हळद, तंबाखू किंवा भाजीपाला पिके असतील त्याशेतात जास्त प्रमाणात खत मात्रा असल्याने किंवा रासायनिक किटकनाशक/ बुरशीनाशक किंवा तणनाशक फवारणी केली असेल अशा जमिनीची निवड तुती लागवडीसाठी करणे टाळावे. उन्हाळ्यात संगोपन गृहातील तापमान व आर्द्रता मयारदित (22 ते 28 सें. ग्रे.) ठेवणे शक्य झाल्यास कोष उत्पादन येते पण 35 ^o सें. ग्रे. च्या वर तापमान गेल्यास रेशीम कीटक पाने खात नाहीत.
सामुदायिक विज्ञान	-	गर्भवतीच्या आहारासंबंधी काळजी : वाढत्या गर्भाच्या आहाराची गरज भागविण्यासाठी समतोल आहार घ्यावा. रात्रीचे जेवण झोपण्यापूर्वी कमीतकमी दोन तास अगोदर करावे. डाळी, मोड आलेली कडधान्ये, हिरव्या पालेभाज्या, फळे, दूध व दुधाचे पदार्थ यांचा दररोजच्या आहारात योग्य प्रमाणात समावेश करावा. मांसाहारी गर्भवती महिला अंडी, मांस, मासे इत्यादी खाऊ शकतात. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पोषक आहारासोबत कॅल्शियम, लोह तथा बहू जीवनसत्वाच्या गोळ्या/ औषधी घ्याव्या.

सदर कृषी सल्ला पत्रिका वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषी मौसम सेवा जनेतील तज्ञ समितीच्या शिफारशीवरून तयार करून, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प कार्यालय मुंबई येथून प्रसारित करण्यात आलेली आहे.